PBM POLYTEX LIMITED

CIN: L17110GJ1919PLC000495

Regd. Office: Opp. Rly. Station,

Petlad - 388450, Dist : Anand, Gujarat.

NOTICE

FINANCIAL EXPRESS

MURUDESHWAR CERAMICS LTD. Regd.Office: 'Murudeshwar Bhavan', Gokul Road, HUBBALLI-580 030 ☎ 9180-42897000

CIN:L26914KA1983PLC005401 email:cosec@naveentile.com Website:www.naveentile.com NOTICE

Notice is hereby given Pursuant to Regulation 29 read with Regulation 47 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 (The Listing Regulations), that a Meeting of the Board of Directors of the Company is scheduled to be held on Friday, November 13, 2020 at 12:00 pm at the Corporate Office at 'Naveen Complex', 7th floor, 14, M.G. Road, Bengaluru - 560 001 inter alia, to consider and approve an Unaudited Financial Results of the Company for the quarter and Half year ended September 30, 2020.

In this regards, the Trading Window Closure Period for all the insiders has already commenced from October 01, 2020 and will end 48 hours after the results are made to public on Friday, November 13, 2020.

This notice is also available on the website of the Company at www.naveentile.com and on the website of BSE and NSE at www.bseindia.com and www.nseindia.com respectively.

By order of the Board For Murudeshwar Ceramics Ltd. Place:Bengaluru Ashok Kumar

Dt: 05.11. 2020 Company Secretary

VISHVPRABHA VENTURES LIMITED

(Formerly known as Vishyprabha Trading Ltd) Regd. Office: Ground Floor, Avighna Heights, Survey No. 45-4B, Behind Sarvoday Park, Nandiyali Road, Dombiyili East 421201 CIN: L51900MH1985PLC034965 Website: www.vishvprabhaventures.com Email: cosec@vishvprabhaventures.com

NOTICE OF BOARD MEETING Pursuant to provisions of Regulation 29 read with Regulation 47 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulation, 2015, we wish to inform your good self that the meeting of the Board of Directors of our Company will be

- and discuss the following items 1. To consider and approve and take on records the Standalone and Consolidated Unaudited Financial Result for the Quarter and half year ended as
- on September 30, 2020. 2. To consider the Resignation of Aniket Mahendra Bhosale from the post of

held on Thursday, November 12, 2020 at Registered office our Company to consider

- Independent Director of Company. To consider the Resignation of Akash Bhagwan Karne from the post of Executive
- To consider a proposal to issue equity shares to existing shareholders on Right Basis and appoint required intermediaries as may be permitted by under applicable law, subject to regulatory/ statutory approvals as may be required. Any other matter with the permission of the Chair.

Notice of board meeting is available on the website of Company www. Vishvprabhaventures.com and www.bseindia.com

For Vishvprabha Ventures Limited Jas Raj Nagal

Date:05.11.2020 **Company Secretary and** Place:Dombivili **Compliance Officer**

GRAVISS HOSPITALITY LIMITED

HOSPITALITY -

CIN: L55101PN1959PLC012761 Regd. Office: Dairy Tops, J-177, M.I.D.C Industrial Estate,

Bhosari, Pune - 411 026. Phone: 022-62513131 Email id: investors.relations@gravissgroup.com Website: www.gravisshospitality.com NOTICE Pursuant to Regulation 29 read with Regulation 47 of the SEBI (Listing

Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, Notice is hereby given that a Meeting of the Board of Directors of the Company will be held on Tuesday, 10" November, 2020 at 11.00 a.m. to inter alia, consider and approve the Unaudited Standalone and Consolidated Financial Results of the Company for the Quarter ended 30" September, 2020. The said Notice may be accessed on the Company's website at


http://www.gravisshospitality.com and may also be accessed on the Stock Exchange website at http://www.bseindia.com. The trading window has been closed for all those covered under the Company's

Code of Conduct for Prevention of Insider Trading, from 1st October, 2020 and will open 48 hours after the results are made public on 10th November, 2020.

For and on behalf of the Board

Place : Mumbai Date: 5" November, 2020

Kainaaz Bharucha Company Secretary



| Sr. No. | | Half Year ended on | Half Year ended on | Previous Yea ended Audited | |
|------------|---|-----------------------|-----------------------|----------------------------------|--|
| 354325 | | Unaudited | Unaudited | | |
| | | 30-09-2020 | 30-09-2019 | 31-03-2020 | |
| 1 2 | Total Income from operations (net) Net Profit / (Loss) for the period | 11232 | 129.14 | 241.10 | |
| 3 | (before tax, Exceptional and/or Extraordinary items) Net Profit / (Loss) for the period (before tax and after | 26.77 | -61.95 | -362.9 | |
| 4 | Exceptional and/or Extraordinary items) Net Profit / (Loss) for the period (after tax and after | 26.77 | -61.93 | -362.9 | |
| 5 | Exceptional and/or Extraordinary items) Total Comprehensive Income for the period | 13.37 | -61.93 | -363.1 | |
| 6 | [Comprising Profit / (Loss) for the period (After Tax) and Other Comprehensive Income (After Tax)] Paid-up Equity Share Capital | 13.37 | -61.93 | -363.1 | |
| 7 | (Face value Rs. 10/- per share) Earnings Per Share (Face value Rs. 10/- per share) | 1,000.00 | 1,000.00 | 1,000.0 | |
| æ: | Basic: Diluted: | 0.13 0.13 | (0.62) (0.62) | (3.63 | |

 The above financial results have been reviewed by the Audited Committee and approved by the Board of Directors at its meeting held on November 4, 2020. The figures for the corresponding previous periods have been restated/regrouped, wherever necessary, to make them comparable with the current periods.

The above are the extract of the detailed format of un-audited financial results filed for the half year ended September 30, 2020 with the stock exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full formats of the quarterly results are available on the

website of the stock exchanges (www.bseindia.com) and on the website of the Company at www.gaganpolycot.com

Date: November 05, 2020

Place: Vasai

CENTRAL RAILWAY CHARGING CUM PARKING FOR APP BASED ELECTRIC BIKES

Senior Divisional Commercial Manager. Mumbai Division, CSMT Mumbai, Central Railway invites Tender for Allotment of Space for establishment of charging cum parking for App based electric bike/cycle/ scooter services for a period of One year at CSMT and Kurla station on Mumbai Division. Details are as Under: Name of station: CSMT and Kurla; Type of contract: Parking and App based e-bikes electric bike/cycle/scooter services: Reserve price per annum: ₹2,49,480/and ₹1,89,000/- respectively; Earnest Money Deposit: ₹10,000/- each; Cost of Tender Document: ₹1,000/- each; Date and time for submission of Tender Document: Up to 15:00 Hrs on 08/12/2020 through online at www.ireps.gov.in; Date of opening of Tender: 15:30 Hrs on 08/12/2020 through online at www.ireps.gov.in; Period of contract: One year for App based cab service; Payments of Earnest Money Deposits (EMD) and Cost of Tender document (CTD) in respect of e-tender shall be accepted through net banking or payment gateway only. Offer shall be summarily rejected if any other mode adopted for submission of Earnest Money Deposit or Cost of Tender Document, Further Addendum/corrigendum, time extension, clarification etc, if any, in connection with the subject tender, will only be uploaded in the website. Bidders should regularly visit the website to keep themselves updated. Railway reserves the right to accept the work

without assigning any reasons. Conditional offers will summarily be rejected. Tender Notice No. BB/C/289/P&P/TDR/02 SITES/2020 Date: - 03/11/2020,

in full or part or reject the tender in full or part

Dial 139 for any Rail-related enquiry

FRASER AND COMPANY LIMITED CIN: L51100MH1917PLC272418

Regd. Office: B-10, Divya Smit CHS ltd, Gaurav Garden Complex, Opp. Gauray Jamuna Building, Bunder Pakhadi Road, Kandivali (W), Mumbai-400067. Email: fraseracp@gmail.com, Tel: 022-28686735, Website: www.fraserindia.co.in

NOTICE

NOTICE is hereby given that pursuant to Regulations 29 read with 47 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 that a meeting of the Board of Directors of Fraser and Company Limited will be held on Thursday, November 12th, 2020, at 04:00 P.M at the registered office of the Company, inter-alia, to consider and approve the Un-Audited Financial Results for the Quarter and half year ended 30th of September, 2020.

The details are also available on the website of the Company i.e www.fraserindia.co.in and the Stock Exchange i.e. www.bseindia.com.

For Fraser and Company Limited

Vickesh Kamdar (Managing Director)

General Insurance Corporation of India (Government of India Company) CIN L67200MH1972GOI016133 IRDAI REGN. NO. 112 Registered Office: Suraksha, 170, J. Tata Road, Churchgate, Mumbai 400 020. Phone: +91 22 22867000

Fax: +91 22 22884010 | Email: investors.gic@gicofindia.com Website: www.gicofindia.com

NOTICE

Place: Mumbai

GIC Re

Date: November 5th, 2020

Notice is hereby given pursuant to Regulation 47 read with Regulation 29 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, that a meeting of the Board of Directors of the Corporation is scheduled to be held on Friday, 13th November 2020 through Video Conferencing, inter alia:

- To consider and approve the Unaudited Financial Results of the Corporation for the quarter/period ended September 30, 2020.
- To transact any other matter which the Board may deem fit.

The financial results will be available on the website of the Corporation viz. www.gicofindia.com and the website of the BSE Limited (www.bseindia.com) and National Stock Exchange of India Limited (www.nseindia.com), after the approval of the Board. Pursuant to SEBI (Prohibition of Insider Trading) Regulations, 2015 & amendments thereto, in terms of the Policy on Code of Conduct for Insider Trading 2019 and with respect to intimation for closure of trading window submitted to BSE Limited and National Stock Exchange of India Limited vide letter ref. no. GIC Re/SE/2020-21/CTW-2 dated 30" March, 2020, the trading window is under closure from 1" October, 2020 and shall remain closed till 48 hours after the Board Meeting for consideration and approval of financial results for the quarter/period ended September 30, 2020.

A copy of the said notice is also available on the Corporation's website at www.gicofindia.com

For General Insurance Corporation of India Place: Mumbai Sd/-

Date: 05.11.2020 Suchita Gupta CS & CFO & Compliance Officer

Notice is hereby given that:

103 of the Companies Act.

pm [IST 17.30 Hours] at the Registered Office of the Club.

who is the Registrar & Transfer Agent ("RTA").

later on the day of the AGM, viz 05th December 2020.

his right to vote through e-voting but shall not be allowed to vote again.

5.) All members are informed that

for e-voting.

at the Club.

of Association.

e-voting help desk-

Place: Chennai

Date: 17.10.2020

CIN: L74899DL1985PLC021445

Selan Exploration Technology Limited Regd. Office: J-47 / 1, Shyam Vihar, Dindarpur, Najafgarh, New Delhi - 110 043 Website: www.selanoil.com E-mail: investors@selanoil.com Tele Fax No.: 0124-4200326

NOTICE Notice (pursuant to Regulation 47 of the

SEBI (LODR) Regulations, 2015) is hereby given that a Meeting of the Board of Directors of the Company will be held on Friday, 13 November 2020 to consider and take on record, inter-alia, the Unaudited Financial Results for the guarter ended 30 September 2020.

For Selan Exploration Technology Ltd. Deepa Bhalla Date: 05.11.2020

Place: Gurgaon Company Secretary

> **CLASSIFIEDS** BUSINESS

> > FINANCE

Private Finance for Project Loan, Working Capital, Business Development, Funding

10 Cr & Above.

Contact: 7045006933 0070717870-1

"IMPORTANT" acceptance of advertising copy it is not possible to verify its contents. The Indian Express (P.) Limited cannot be held responsible for such contents nor for any loss or damage incurred as a result of transactions with companies, associations or individuals advertising in its newspapers or Publications. We therefore recommend that readers make necessary inquiries before sending any monies or entering into any agreements with advertisers or otherwise acting on an advertisement in any manner whatsoever.

THE PRESIDENCY CLUB

CIN: U74999TN1930PLC001977

REG: OFFICE ADDRESS: 51, ETHIRAJ SALAI, EGMORE, CHENNAI -600008

NOTICE OF ANNUAL GENERAL MEETING through

Video Conferencing ("VC")/Other Audio Visual Means ("OAVM") and

E-VOTING INFORMATION

1.) In compliance with all applicable provisions of the Companies Act, 2013, the 90th Annua

General meeting (AGM) of the Club is proposed to be held through Video Conferencing

(VC) or Other Audio Visual Means (OAVM) on Saturday, the December 5, 2020, at 05:30

2.) Hence, Members are hereby extended an invitation to attend and participate in the

ensuing AGM through VC/OAVM and physical attendance of the Members at the AGM

venue, therefore is NOT required. Members participating through the Video Conferencing

or Other Audio Visual Means shall be reckoned for the purpose of Quorum under Section

3.) In line with the Ministry of Corporate Affairs (MCA) Circular No. 17/2020 dated April

13, 2020, the Notice calling the AGM, Audited Financials & Balance Sheet as at March 31

2020, Statement of Income & Expenditure for the Financial Year ended on that date

together with the Report of the Managing Committee and the Auditors thereon will be sent t

all members of the Club whose email addresses are registered with the Club. The same wil

be uploaded on the website of the Company at https://thepresidencyclub.com/wp-

content/uploads/2020/11/PC-Annual-Report-2019-20-Final.pdf and the website of

4.) Members may cast their vote electronically on all the Businesses as set out in the Notice

of the AGM through electronic voting (e-voting) system of National Securities Depository

Limited, Service Provider authorized by Ministry of Corporate Affairs. The Connectivity

Provider for the same would be Integrated Registry Management Services Private Limited

December 2020 (9.00am IST) and ends on Friday, 04th December 2020 (5.00pm IST) and

voting through electronic shall NOT be allowed beyond 5.00pm IST on 04th December 2020.

(between 5.30 P.M to 6.00 P.M) and members attending the AGM who have not cast their

votes earlier will be have an additional option to vote. The same login credentials may be used

Businesses as set out are eligible to exercise their right to vote through physical ballot system

05th December 2020 and conclude half an hour after the AGM or at 09.00 PM whichever is

Ms. Pallavi Mhatre - 022-2499-4545 or Toll free No. 1800222990 (or)

Integrated Registry Management Services Private Limited

044-28140801, 802, 803 – Mr. Yuvaraj. S or Mr. Sriram. S or by email to NSDL at

evoting@nsdl.co.in

e) The physical ballot system at the Club premises will commence at 6.30 PM on

a) The date of dispatch of Notice of the AGM is 9th November 2020.

b) The voting through electronic means shall commence on Wednesday, the 2nd

c) The facility for e-voting will also be open during the proceeding of AGM

d) Only members who have not already cast their vote by remote e-voting on all the

f) Members' eligibility to vote is pursuant to clause 9(x)(i) of the Articles

g) Member may participate in the Annual General Meeting even after exercising

h) In case of any queries or grievances e-voting members may contact NSDI

NSDL (agency for providing the Remote e-Voting facility) i.e. www.evoting.nsdl.com.

Chartered Capital And Investment Limited Rept Office 711, Nahakart, Opp. V.S. Hospital, Elizahige, Ahmedatad-30006. S. E. RAILWAY TENDER NIT No. ST-CON-ADA-20-EI-MOD. Date: 04.11.2020, e-Tender is invited

PR-354

n Adra Division of South Eastern

Railway. Advertised Value of Tender.

₹ 10,40,71,588.34; Earnest Money

₹ 6,70,400.00; Tender Type: Open

Tender Closing Date and Time

04.12.2020, 11:00 Hrs. Detailed of

above Tender Notice is available on

Shivagrico Implements Ltd.

CIN: L28910MH1979PLC021212

Regd.Office : A-1. Admath Apt. 281, Tardeo

Road, Mumbai-400 007, Tel: 23893022/23

email: shivimpl@shivagrico.com

www.shivagrico.com.

NOTICE

Pursuant to Regulation 47 of SEBI (LODR)

Regulations, 2015, NOTICE is hereby given

that the meeting of Board of Directors of the

Company will be held on Thursday 12th

November, 2020 to consider, approve and to

take on record, inter alia, the Un-Audited

Financial Results for the Second Quarter and

the six months period ended on 30.09.2020.

This intimation is also available on the website

of the Company www.shivagrico.com and on

the website of BSE where the shares of the

Company are listed viz. www.bseindia.com

FOR SHIVAGRICO IMPLEMENTS LTD.

Place : MUMBAI

Date: 03.11.2020

HEMANT RANAWAT

(EXECUTIVE DIRECTOR)

website www.ireps.gov.in

Ph: 079-2657 5337 Fax: 079-2657 5731 | CIN: L45201GJ1986PLC008577 Email: info@charteredcapital.net|Website: www.charteredcapital.net by Dy. CSTE/Con/KGP, for and on NOTICE behalf of the President of India for the Pursuant to regulation 29 and regulation 47 of the SEBI (Listing Obligations and Disclosure following Signaling works. Name of lequirements) Regulations, 2015, Notice Works: Provision of New Electronics hereby given that a meeting of Board of interlocking at TALGORIA, BANDHDIH Directors of the company will be held on BOKARO 'N' CABIN in connection with Wednesday, November 11, 2020 at the doubling between TLE-BKSC/N cabir registered office of the Company, inter-alia, to

> www.bseindia.com For, Chartered Capital And Investment Limited Place: Ahmedabad Mohib N Khericha Date: November 05, 2020 Managing Director

> the website of the stock exchange a

Pursuant to the Regulation 29 read with Regulation 47 of the SEBI (LODR) regulations. 2015, Notice is, hereby given that meeting of Board of Directors of the Company will be held on Friday, the 13" November, 2020 inter alia to consider and take on record the Unaudited Standalone as well as Consolidated Financial onsider and approve Unaudited Financia Results for the quarter / half year ended 30th Results of the company for the guarter/half September, 2020. year ended September 30, 2020. Th The said notice is also available on nformation is also available on the company www.pbmpolytex.com & www.bseindia.com. website at www.charteredcapital.net and or

For PBM POLYTEX LIMITED Place: Petlad (Gopal Patodia) Managing Director

Dated: 05.11.2020

CORDS CABLE INDUSTRIES LIMITED

Read. Off.: 94, 1st Floor, Shambhu Dayal Bagh Marg, Near Okhla Industrial Area Phase-III, Old Ishwar Nagar, New Delhi-20, Tel: 011-40551200 *Fax No.011-40551280/81 *Website: www.cordscable.com *E-mail: ccil@cordscable.com *CIN L74999DL1991PLC046092

NOTICE

Notice is hereby given, pursuant to Regulation 29 read with Regulation 47 of the

SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 that

195th meeting of the Board of Directors of the Company will be held on Wednesday, November 11, 2020 at 12:00 noon onwards at the registered office of the company to consider and approve, inter alia. The Unaudited Financial Results along with Limited Review Report for the 2nd Quarter/ Half Year ended on September 30, 2020.

The above information is also available on the website of the company viz. (www.cordscable.com) and the websites of the Stock Exchanges where Company's shares are listed viz. (www.bseindia.com) and (www.nseindia.com).

Further it is notified that, the window for trading in the Securities of the Company has already been closed from October 01, 2020 and will re-open 48 hours after the submission of outcome of the Board Meeting to the stock exchange for the Directors. Designated Employees, Insiders and their immediate relatives as per the Insider Trading Code of the Company.

By order of the Board of Directors For Cords Cable Industries Limited

Place: New Delhi Dated: November 05, 2020

Garima Pant Company Secretary

(Rs. In Lakhs)

PG Electroplast Limited CIN: L32109DL2003PLC119416

Regd. Office: DTJ209, DLF Tower B, Jasola, New Delhi-110025; Tel-Fax: 011-41421439; Email: info@pgel.in; Website: www.pgel.in

EXTRACTS OF UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND HALF YEAR ENDED SEPTEMBER 30, 2020

Quarter

Half year Quarter Particulars ended Sept ended Sept ended Sept 30, 2020 30, 2020 30, 2019 Total Income from Operations 15.281.96 18,967.19 14,433.44 Net Profit for the period (before Tax, Exceptional items 459.43 155.68 and/or Extraordinary items) (653.79)Net Profit for the period before tax (after Exceptional items and/or Extraordinary items) 476.55 (630.92)155.68 Net Profit for the period after tax (after Exceptional items and/or Extraordinary items) 74.56 316.88 (531.95)Total Comprehensive Income for the period [Comprising Profit/(Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)] 346.39 (497.09)46.54 1,865.43 1,952.89 1,952.89 Equity Share Capital of Face Value Rs.10/- each Reserves (excluding revaluation reserves) as shown in the Audited Balance Sheet as on 31st march 2020 15,669.64 0.40 Earnings Per Share (of Rs. 10/- each) Basic & Diluted: 1.62 (2.72)Note:- The above is an extract of the detailed format of Quarterly Financial Results filed with the Stock

Exchange(s) under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations.

2015. The full format of the Quarterly Financial Results are available on the websites of the Stock

Exchange(s) at www.bseindia.com & www.nseindia.com and the website of listed entity at www.pgel.in.

For PG Electroplast Limited

Date: 05th November, 2020

Place: Greater Noida, U.P.

(Vikas Gupta) Director

Vistaar Financial Services Private Limited CIN: U67120KA1991PTC059126

Reg. Office: Plot No 59 & 60 - 23, 22nd Cross, 29th Main BTM Layout, 2nd Stage Bengaluru 560076 Ph: 080-46660900 Email: contactus@vistaarfinance.com Unaudited statement of financial results for the half year ended

30 September 2020 (Amount in Lakhs) Half year ended Half year ended 30 September 30 September **Particulars**

2020 2019 Unaudited Unaudited 17,759 Total Income from Operations 20,155 Net Profit for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items) 5,213 4,352 Net Profit for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items) 5,213 4,352 Net Profit for the period after tax 3,898 2,766 (after Exceptional and/or Extraordinary items) Paid-up equity share capital (including Class A equity 799 799 share capital) (Face value of the share is ₹ 10 each) Reserves excluding Revaluation Reserves 61,156 57,253 67,918 64,015 130,546 121,426 Paid up debt capital/ Outstanding debt Outstanding redeemable preference shares Nil 10 Debt/ Equity Ratio 2.04 1.79 11 Earnings Per Share (EPS) 5.67 - Basic 3,98 - Diluted 5.62 12 Debenture redemption reserve Nil 13 Capital redemption reserve

Notes:

Place: Bangalore

05 November 2020

The above is an extract of the detailed format of half yearly results filed with the Stock Exchanges under Regulation 52 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the half yearly financial results are available on the websites of the Stock Exchange(s) and the listed entity (URL - http://www.vistaarfinance.com/investors.php).

The above results have been reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors of Vistaar Financial Services Private Limited ('the Company') at their respective meetings held on 04 November 2020 and 05 November 2020 respectively. The financial results of the Company have been prepared in accordance with Indian Accounting Standards

("Ind AS") notified under Section 133 of the Companies Act 2013 ("the Act") read with the Companies (Indian Accounting Standards) Rules, 2015 as amended by the Companies (Indian Accounting Standards) (Amendment) Rules, 2016. The above financial results have been subjected to limited review by the statutory auditors of the Company.

as required under Regulation 52 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations. 2015 ("Listing Regulations"). The SARS-CoV-2 virus responsible for COVID-19 continues to spread across the globe and India, which

has contributed to a significant decline and volatility in global and Indian financial markets and a significant decrease in the economic activities. On 11 March 2020, the COVID-19 outbreak was declared as a global pandemic by the World Health Organization, Numerous governments have introduced a variety of measures to contain the spread of the virus. On 24 March 2020, the Indian Government announced a strict lockdown, which has now been extended upto 31 May 2020 and has provided guidelines for restrictions and relaxations in different zones across India during such period. The extent to which the COVID-19 will impact the Company's operations and financial metrics will depend on future developments, which are highly uncertain, including, among other things, any new information concerning the severity of the COVID-19 pandemic. In accordance with the Reserve Bank of India ('the RBI') guidelines relating to COVID-19 Regulatory

Package, the Company has granted a moratorium on payments of instalments and/or interest falling due between 1 March 2020 and 31 August 2020 to eligible borrowers. For such accounts, where the moratorium is granted, the asset/stage-wise classification shall remain stand still during the moratorium period. (i.e. the number of days past-due shall exclude the moratorium period for the purposes of asset Basis the gradual lifting of the lockdown, all the branches of the Company are operational. The employees

in the branches are permitted to work in accordance with the extant guidelines issued by the Ministry of Home Affairs (MHA) and respective state governments. The Company has started disbursements to customers in a gradual way from June 2020 onwards. The collections are showing improving trend month on month basis. The Company has sufficient funds and outstanding sanctioned credit facilitites which are adequate for the foreseeable future. Accordingly, the Company does not expect a stress in the liquidity situation in the immediate future. The Company has recognized provisions as on 30 September 2020 towards its loan assets, based on the

information available at this point of time including economic forecasts, in accordance with the expected credit loss method. The Company believes that it has considered all the possible impact of the known events arising out of COVID-19 pandemic in the preparation of financial results. However, the impact assessment of COVID-19 is a continuing process given its nature and duration. The Company will continue to monitor any material changes to future economic conditions. The management has made an assessment of the impact of COVID-19 on the Company's operations, financial performance and position as at and for the half year ended September 30, 2020. Basis the same, the Company has made an additional Covid-19 related provision of Rs.550 lakhs towards impairment of its loan assets.

For and on behalf of the Board of Directors Brahmanand Hegde **Executive Vice Chairman** DIN: 02984527

R & B DENIMS LIMITED (CIN: L17120GJ2010PLC062949)

Registered Office: Block No. 467, Sachin Palsana Road, Palsana, Surat-394315

Tel: +91 96012-81648, Website: www.rnbdenims.com, Email: info@rnbdenims.com EXTRACT OF UNAUDITED STANDALONE AND CONSOLIDATED FINANCIAL RESULTS FOR THE SECOND QUARTER AND SIX MONTHS ENDED 30TH SEPTEMBER 2020



Notes: 1) The above is an extract of the detailed format of Half Year and second quarter ended 30th September, 2020 Financial Results filed with the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing Obligation and Disclosure of Requirements) Regulations 2015, as amended. The full format of the same is available on the website of the stock exchange at (www.bseindia.com) and also on the company's website at www.rnbdenims.com. 2) The above results have been reviewed and recommended by the Audit Committee and approved by the Board of Directors at its meeting held on 05th November, 2020. These results have been subjected to a limited review by the Statutory Auditors of the Company Date: 05/11/2020

Place: Surat

For, R & B DENIMS LIMITED Sd/- Rajkumar Borana Managing Director(DIN: 01091166)

By Order of the Committee

Sd/-

Tarun Kumar Bagga

Honorary Secretary

(Rs. in Lakhs)



नंचालक मंडळाची सभा होणार आहे.

दिनांक: ०५.११.२०२०

दिनांक: ०५.११.२०२०

G.L. Kundu

Compliance Office

ठिकाण: ठाणे



सीआचएन : L51900MH1985PLC036991 रणीकृत कार्यालय : युनिट क्रमांक ८०३, ब्ल्यू मृत, ८ वा मजला, वीरा इंडस्ट्रिअल इस्टेट. न्यू लिंक रोड, लक्ष्मी इंडस्ट्रिअल इस्टेट समोर, अंधेरी (पिक्षम), मुंबई ४०० ०५३ ईं-मेल : infoapollofinvest.com

सच्या सुरू असलेल्या कोव्हीड -१९ महामारीच्या पार्धभूमीयर आणि सामान्य परिपत्रक क्रमांक १४/२०२०, १७/२०२० आणि २० / २०२० दिलांकीत ८ एप्रिल २०२०, आणि परिपत्रक दिलांकीत १३ एप्रिल २०२०, दिलांकीत ५ मे २०२० जी कॉपींट व्यवहार मंत्रालय यांनी जारी केली आजेत (प्रार्थिण परिपत्रक) आणि परिपत्रक क्रमाक SEBHOUCED/CAMO/IND/P202079 दिलांकीत १२ मे २०२० वे सिस्यूरिटी के कता आहत (एसाए पारपक) आण पारपक कमाक SEBHHO/CFD/CMD1/CRP2020/79 दिनाकत १ २ म २०२० व सक्खुराट अड़ एसस्वें जो डॉ और इंडिया (सेबा पीरफाक) याँची गर्मी करे को हात्वाच्या के अपनी कादर १ २ १ ३ १ वर्षन्य) आणि सेबी (लिसिट) अस्तिनांक अंड डिस्क्लोकर पिकारप्रसें) नियम २०१५ (तिर्दिश रियुलेक्स) भाषील आवश्यक त्या तराही आणि व्या अंतर्गत बनाविष्यात आतंत्वे विविध नियम यात्रा अनुसरून कंपनीची ३५ ची चार्षिक सर्वसाधारण सभा (प्रवीध) गुरुवार, दिनांक ३ डिकेंबर २०२० रोजी सकाळी ११. ३० मिनिटांनी विद्या यात्रा अनुसरून कंपनीची ३५ ची चार्षिक सर्वसाधारण अपनी एउटिएम) ग्राच्या (अपना प्राच्या) वाच्या माध्यमत् वेष्याव वेषा, त्यात्रा वार्षिक सर्वसाधारण सभेची स्वचन वेषात्र प्रवाद वेषात्र अत्याद त्यात्रा अपनित्र सर्वसाधारण सभेची स्वचन विद्याल कंपनीची १०० विद्याल कंपनीची १०० विद्याल सर्वसाधारण सर्वसाधारण समेची स्वचन विद्याली १०० विद्याली सर्वसाधारण समेची स्वचन विद्याली स्वच

न्यात वणार जरून दण्यात वणार आहत. कंपनी का (मंत्रकांट ऑड एँड्रिमिन्ट्रेशन) नियम २०१४ चा नियम २० आणि त्यात वेळोबेळी करण्यात आतत्त्या सुधारणा त्याचग्रमाणे सेवी हिस्टिंग ऑक्टिगेज्ञन्य औड डिस्क्लोबर रिकायसेंट्स) नियम २०१५ चा नियम ४४ मधील तराइंदी असुस्तरून कंपनी वार्षिक सर्वसाधाण समेन्या मुचनेत नमूद केलेल्या विषयांत्र समावदांना मतदानाचा रक्त बतावता यावा वासाठी दूस्य ई-मतदान सुविधा (वार्षिक सर्वसाधाण समेन्या पूर्णी) त्याचग्रमाणे वार्षिक सर्वसाधाण समेन्द्राच्या इन्तरून सुविधा उपलब्ध करून देत आहे. समावदांनी दूस्य ई-मतदान सुविधा (वार्षिक सर्वसाधाण समेन्या टिकायों) वार्षिक सर्वसाधाण समेन्या टिकायों का स्वताच्या समेन्या टिकायों का स्वताच्या समेन्या टिकायों का स्वताच्या समेन्या टिकायों इन्तर सम्बन्धिक सर्वसाधाण समेन्या टिकायों का स्वताच्या समेन्या टिकायों इन्तर सम्बन्ध करून रेणात वेत आहे.

दूरस्थ ई–मतदान कालावधीला **सोमवार दिनांक ३० नोव्हेंबर** २०२० रोजी भारतीय प्रमाणवेळेनुसार **सकाळी ९.०० वाजता** प्रांस करण्यात येईर आणि ही प्रक्रिया **बुधवार, दिनांक २ डिसेंबर २०२०** रोजी भारतीय प्रमाणवेळेनुसार **संध्याकाळी ५.०० वाजता** संपुष्टात येईल. या कालावधी ज्या सभासदांकडे २६ नोव्हेंबर २०२० रोजी (कट ऑफ डेट) कंपनीचे समभाग प्रत्यक्ष स्वरूपात अथवा डिमटेरिअलाइइड स्वरूपात आहेत असे सभासद दूरस्थ ई-मतदान प्रक्रियेचा अवलंब करून मतदानाचा हक बजाबू शकतील. बार्षिक सर्वसाधारण सभेच्या सूचनेत नमूट आहंत असे सभासर दूसर्थ ई-मतदान प्रक्रियेचा अवलंब करून मतदानाचा रुक्त बजाबू शक्तील. वार्षिक संवेदामारण सभेच्या सूनते नयूद केल्व्या विषयांच समादानां मतदानात रुक्त बजा जाया यासाठी वार्षिक संवेदामारण सभेदाना उपस्थित असतील आणि ज्यांनी वार्षिक कर्मवामारण सभेच्या पूर्वी दूसर्थ ई-मतदान विशेष वार्षिक करन मतदानाचा रुक्त बजावलोना तार्षिक समायाद वार्षिक सर्वासारण सभेदाना ई-मतदानाच्या माय्यमाद्दा मतदानाचा रुक्त बजाब एकतील. ज्या सभासदांनी वार्षिक सर्वसायाएण सभेच्या पूर्वी दूसर्थ ई-मतदाद सृथियोचा वार्ष करून मतदानाचा हुक्त बजावलेला आहे. असे समायद वार्षिक सर्वसायारण सभेचा उपस्थित राष्ट्र शक्तात मात्र त्यांना वार्षिक सर्वसायारण समेदात्यान ई-मतदान सृथियोचा वार्ष्य करना पूरा वार्ष्य कर्मा स्थाप स्थाप स्थाप प्रकार प्रमाण स्थाप वार्ष्य कर्म अस्प, वार्षिक सर्वसायारण सभेच्या पूर्व दूसर्थ ई-मतदान प्रक्रिवेद्ध रोणां मतदान आणि वार्षिक सर्वसायारण सभेचा स्थाप सर्वसायार स्थाप वार्ष्य मायदान अस्पित अस्पित सर्वसायारण सभेचा सर्वसायारण स्थाप वार्ष्य मायदान उपस्थित राष्ट्र प्रकार प्रचार स्थापारण स्थाप सर्वसायार स्थापार स्थापार वार्ष्य वार्ष्य सर्वसायारण स्थापार सर्वसायारण स्थापार वार्ष्य मायदान उपस्थित राष्ट्र वार्ष्य सर्वसायार सर्वसायार सर्वसायार स्थापार स्यापार स्थापार स्यापार स्थापार स्थापार स्थापार स्थापार स्थापार स्थापार स्थापार स्य

ज्या सभासदांकडे कंपनीचे समभाग प्रत्यक्ष स्वरूपात आहेत आणि ज्या सभासदांनी आपले ई-मेल तपशील कंपनी / आरटीए यांच्याक नोंदणीकृत / नूतनीकृत करून घेतलेले नाहीत असे सभासद infoapollofinvest.com थेथे किंवा कंपनीचे आरटीए यांच्याशी pdesklinkintime.co.in येथे कंपनीचे नाव, फोलिओ क्रमांक, प्रमाणपत्र क्रमांक, भागधारकांचे नाव, पॅन, मोबाईल क्रमांक, ई-मेल आयडी आदी तपशील यांची माहिती देऊन त्याचप्रमाणे शेअर प्रमाणपत्राचे तसेच पॅनकार्ड यांचे छायाचित्र पीडीएफ आणि जीपीजी स्वरूपा अपलोड करून आपले ई-मेल तपशील नोंदणीकृत करून घेऊ शकतात.

अपलांड करून आपल इ-मन तपशाल नादणांकृत करून थे क शकतात. वाचा मामादांक कंपाची सामादांक कंपाची सामाप्त होत्र कंपाची सामाप्त होत्र कंपाची सामाप्त होत्र कंपाची सामाप्त होत्र कंपाची सामाप्त कंपाची कंपाची कंपाची कंपाची होत्र कंपाची होत्र होत्य होत्र होत्य होत्र होत्य होत

अभी कोणतीही व्यक्ती विने वार्षिक सर्वसाधाण सभेची सूचना निर्गामत झाल्यानंतर कंपनीचे समभाग घेउन कंपनीची समासद झाली आहे आं कर अर्फ तारीख म्हणनेच रह मोक्क्स २०२० रोजी क्लियाकडे कंपनीचे समभाग उपलब्ध आहेत, अशी व्यक्ती helpdosk.evotingcdslindle टक्ता बेदि विनेत्र केपाने किन तारी का अर्था अर्थाण पास्तव आंच कर करको. मार पहली व्यक्ती स्थान देन्द्रनिवासी वार्षीड्स्स यांच्याकडे नोंदर्शीकृत असेल तर अशी व्यक्ती सध्याचा लॉग इन आयडी आणि पासवर्ड यांचा वापर करून मतदानाचा हक्त बजाबू राकते.

ई-मेलद्वारे संपर्क साधू शकता. . दूस्य ई-मतदान प्रक्रिया आणि वार्षिक सर्वसाधारण समेदरम्यान ई-मतदान प्रक्रिया सुस्ळीत आणि योग्य तसेच पारदर्शक पद्धतीने व्हावी यासाट छाननी अधिकारी म्हणून जीएमन्ने आणि असोसिएट्स यांचे श्री. प्रभात माहेश्वरी, कंपनी सेक्रेटरी यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

करमी कावार २०१३ कलम ९९ च्या तर्सुद्रींना अनुसरुन वार्षिक सर्वेसाधारण समेसाठी कंपनीच्या सभासद नोंद पुलिका आणि समध हस्तातरण पुलिका शुक्रवार दिनोक २७ नोव्हेंबर २०२० ते गुरुवार दिनोक ३ डिसेंबर २०२० या कालावधीत (दोन्ही दिसम घरून) बंद राहतील. संचालक मंडळाच्या आदेशानसा

स्थळ : मुंबई दिनांक : ५ नोव्हेंबर २०२०

डीआयएन : ०२७१०७४

VIDHI दूरध्वनी क्र.:०२२-६१४०६६६६; फॅक्स:०२२-२३५२⁻१९८० ई-मेल:mitesh.manek@vidhifoodcolour.com; वेबसाईट:www.vidhifoodcolour.con

सूचना

च्या नियम ४७ सहवाचिता २९ नुसार येथे सूचना देण्यात येत आहे की, सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) रेग्यूलेशन्स २०१५ च्या नियम ३३ नुसार विहितप्रमाणे ३० सप्टेंबर, २०२० रोजी संपलेल्या तिमाही व अर्धवर्षाकरिता कंपनीचे अलेखापरिक्षात (एकमेव व एकत्रित) वित्तीय निष्कर्ष विचारात घेणे व मान्यता देणे याकरिता कंपनीचे नोंदणीकृत कार्यालयात गुरुवार, १२ नोव्हेंबर, २०२० रोजी स.११.३०वा. कंपनीच्या संचालक मंडळाची सभा होणार आहे.

यापुढे सेबी (आतील व्यापार रोखणे) अधिनियम २०१५, वेळोवेळी सुधारितप्रमाणे कंपनीचे व्यापार खिडकी १ ऑक्टोबर, २०२० पासून बंद ठेवली जाईल आणि गुरुवार, १२ नोव्हेंबर २०२० रोजी ३० सप्टेंबर, २०२० रोजी संपलेल्या तिमाही व . अर्धवर्षाकरिता कंपनीचे अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्ष घोषित झाल्यापासून ४८ तासापर्यंत बंद ठेवण्यात येईल.

सदर सूचनेत समाविष्ट माहिती कंपनीच्या www.vidhifoodcolour.com वेबसाईटवर आणि स्टॉक एक्सचेंजच्या www.bseindia.com व www.nseindia.com

विधी स्पेशालिटी फूड इनग्रेडिएन्ट्स लिमिटेडकरिता

ठिकाण : मुंबई

सही/ अवधेश कुमार पांडे कंपनी सचिव व सक्षम अधिकारी

ठिकाण: मुंबई दिनांक: ०५.११.२०२०

सदस्यत्व क्र.:ए६०५०१

INTELLIVATE CAPITAL VENTURES LIMITED

CIN: L27200MH1982PLC028715

Registered. Office: 1104, A wing, Naman Midtown,11th Flr, Senapati Bapat Marg, Prabhadevi, Mumbai - 400013 Office No.: (022)24391980, Fax: (022)24031691

Email:secretarial@intellivatecapital.com Website:www.intellivatecapitalventures.in NOTICE

Notice is hereby given in terms of Regulation 29 and 47 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 that a meeting of the Board of Directors of the Company will be held on Thursday, 12th November, 2020 at the Registered Office of the Company inter- alia to consider and approve the Un-audited Financial Results of the

Company for the Quarter and Half Year ended 30th September, 2020. The information is also available on the website of BSE Limited (www.bseindia.com where the shares of the Company are listed and is also available on the website of the

Company viz, www.intellivatecapitalventures.in For Intellivate Capital Ventures Limited

Date: 05-11-2020

स्थळ : मंबर्ड

दिनांक: ०५.११.२०२०

DIN: 00796382 सुप्रीमेक्स शाईन स्टील्स लिमिटेड (पुर्वीची आयसीव्हीएल स्टील्स लिमिटेड)

CIN: L28122MH2011PLC214373

नोंदणीकृत कार्यालय: १९०४, ए विंग, नमन मिडटाऊन, १९वा मजला, सेनापती बापट मार्ग प्रभादेवी, मुंबई-४०००१३. कार्यालय:(०२२) २४३९१९८०, फॅक्स:(०२२) २४०३१६९१ ई-मेल:secretarial@intellivatecapital.com. वेबसाईट:www.supremexshinesteels.in सूचना

सेबी (लिस्टिंग ऑब्लिंगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्रम) रेप्युलेशन्स २०१५ च्या नियम २९ व ४७ नुसार येथे सूचना देण्यात येत आहे की, ३० सप्टेंबर, २०२० रोजी संपलेल्या तिमाही व अर्धवर्षाकरिता कंपनीचे अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्ष विचारात घेणे व मान्यता देणे याकरिता कंपनीच्या नोंदणीकृत कार्याल

गुरुवार, १२ नोव्हेंबर, २०२० रोजी कंपनीच्या संचालक मंडळाची सभा होणार आहे. सदर सूचना कंपनीच्या www.supremexshinesteels.in वेबसाईटवर आणि कंपनीचे शेअर्स जेथे सूचिबध्द आहेत त्या बीएसई लिमिटेडच्या (www.bseindia.com) वेबसाईटवर उपलब्ध आहेत.

सप्रीमेक्स शार्डन स्टील्स लिमिटेडकरित (पुर्वीची आयसीव्हीएल स्टील्स लिमिटेड) लिना मोर्द

व्यवस्थापकीय संचालिक

डीआयएन: ००७९६३८२

विश्वप्रभा व्हेन्चर्स लिमिटेड

(पुर्वीची विश्वप्रभा ट्रेडिंग लिमिटेड) सीआयएन:एल५१९००एमएच१९८५पीएलसी०३४९६५ **नोंदणीकृत कार्यालयः** तळमजला, अविघ्न हाईटस्, सर्व्हे क्र.४५-४बी, सर्वोदय पार्कच्या मागे. नांदिवली रोड, डोंबिवली पुर्व-४२१२०१. वेबसाईट:www.vishvprabhaventures.com

ई-मेल: cosec@vishvprabhaventures.com बोर्ड मिटींगची सूचना

सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिकायरमेंट्स) रेग्युलेशन्स २०१५ च्या नियम २ गहवाचिता ४७ नुसार येथे सूचना देण्यात येत आहे की, खालील प्रकरणे विचारात घेणे व मान्यता देणे गकरिता कंपनीच्या नोंदणीकृत कार्यालयात गुरुवार, १२ नोव्हेंबर, २०२० रोजी कंपनीच्या संचालक . iडळाची सभा होणार आहे

३० सप्टेंबर, २०२० रोजी संपलेल्या तिमाही व अर्धवर्षाकरिता कंपनीचे एकमेव व एकत्रित अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्ष विचारात घेणे. मान्यता देणे व नोंदपटावर घेणे. कंपनीचे स्वतंत्र संचालक या पदावरून अनिकेत महेंद्र भोसले यांचा राजिनामा विचारात घेणे.

कंपनीचे कार्यकारी संचालक या पदावरून आकाश भगवान कर्णे यांचा राजिनामा विचारात घेणे अधिकार तत्त्वावर विद्यमान भागधारकांना समभागांचे वितरण आणि आवश्यकतेनुसार वैधानिव मान्यता/नियमानुसार लागु कायद्याअंतर्गत विहितप्रमाणे आवश्यक मध्यस्थ नियुक्त करणे हे प्रस्ताव

अध्यक्षांच्या अनुमतीने इतर प्रकरणे. सदर सूचनेत समाविष्ट माहिती कंपनीच्या www.vishvprabhaventures.com वेबसाईटव गुंतवणूकदार संपर्क विभाग अंतर्गत आणि स्टॉक एक्सचेंजच्या www.bseindia.com वेबसाईटव

विश्वप्रभा व्हेन्चर्स लिमिटेडकरित सही/-दिनांक: 0५.११.२0२0 ठिकाणः डोंबिवली कंपनी सचिव व सक्षम अधिकारी

श्री ग्लोबल ट्रेडफिन लिमिटेड

नोंदणीकृत कार्यालय: ३५, अशोक चेंबर्स, ब्रोच स्ट्रीट, देवजी रतनसी मार्ग, मस्जिद, मुंबई-४००००९. दूर.: 0२२ - २३४८०५२६ सीआयएन: एल२७१००एमएच१९८६पीएलसी०४१२५२ ई-मेल:sgtl2008@gmail.com, वेबसाईट:www.sgtl.in

सूचना सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ऑण्ड डिस्क्लोजर रिक्नायरमेंट्स) रेग्युलेशन्स २०१५ च्या नियम २९(१) सहवाचित नियम ४७(१)(अ) नुसार येथे सूचना देण्यात येत आहे की, ३० सप्टेंबर, २०२० रोजी संपर्लेल्या तिमाही अर्धवर्षाकरिता कंपनीचे अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्ष (एकमेव व एकत्रित) विचारात घेणे व नोंदपटावर घेणे गकरिता **व्हिडीओ कॉन्फरसींगमार्फत गुरुवार, १२ नोव्हेंबर, २०२० रोजी** कंपनीच्या संचालक मंडळाची सभ

यापुढे सेबी (आतील व्यापार रोखणे) अधिनियम २०१५ च्या तरतुदीनुसार आणि आतील प्रक्रियेचा सांकेतांक व कंपनीद्वारे आतील व्यापार रोखण्यासाठी संचालनानुसार कंपनीची व्यापार खिडकी प्रतिभूतीचे व्यवहाराकरिता ३० सप्टेंबर, २०२० पासून बंद ठेवण्यात येईल आणि १४ नोव्हेंबर, २०२० रोजी अर्थात १२ नोव्हेंबर, २०२० रोजी गेणाऱ्या मंडळ सभेतील वित्तीय निष्कर्ष घोषणेनंतर ४८ तासानंतर उघडण्यात येईल.

सदर सूचना कंपनीच्या www.sgtl.in वेबसाईटवर आणि कंपनीचे शेअर्स जेथे सूचिबध्द आहेत त्या बीएसः लेमिटेडच्या www.bseindia.com या वेबसाईटवर उपलब्ध आहे.

श्री ग्लोबल ट्रेडफिन लिमिटेडकरित दिनांक: ०५.११.२०२० प्रियांका अग्रवा

टोटल ट्रान्सपोर्ट सिस्टीम्स लिमिटेड

(सी.पी. वर्ल्ड ग्रुपचे सदस्य)

नोंदणीकृत कार्यालय: ७वा मजला, टी-स्क्रेअर, चांदिवली पेट्रोल पंप समोर, साकिविहार रोड, साकिनाका, अंधेरी (पुर्व), मुंबई-४०००७२, महाराष्ट्र, भारत. **द्रः**:+९१ २२ ६६४४१५०, **फॅक्स:**+९१ २२ ६६४४१५८५, वेबसाईट:www.ttspl.in, ई-मेल:info@ttspl.in

सेबी (लिस्टिंग ऑब्लिंगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिकायरमेंट्स) रेग्युलेशन्स २०१५ च्या नियम ४७ सहवाचिता नियम २९ नुसार येथे सूचना देण्यात येत आहे की, ३० सप्टेंबर, २०२० रोजी संपलेल्या तिमाही व अर्धवर्षाकरिता कंपनीचे अलेखापरिक्षित एकमेव व एकत्रित वित्तीय निष्कर्ष आणि इतर अजंडा बाबी विचारात घेणे व मान्यता देणे याकरिता कंपनीच्या नोंदणीकृत कार्यालयात गुरुवार, १२ नोव्हेंबर, २०२० रोजी टोटल ट्रान्सपोर्ट सिस्टीम्स लिमिटेड (कंपनी) च्या संचालक मंडळाची सभा होणार आहे.

सेबी (आतील व्यापार रोखने) अधिनियम, २०१५ अन्वये कंपनीच्या सांकेतांक संचालनानुसार कंपनीच्या प्रतिभूतीमधील व्यवहाराकरिता व्यापार खिडकी ३० सप्टेंबर, २०२० पासून बंद ठेवली जाईल आणि मंडळ सभेतील निष्कर्ष घोषित झाल्यानंतर ४८ तासांपर्यंत बंद ठेवण्यात येईल. सदर सूचना कंपनीच्या http://www.ttspl.in वेबसाईटवर तसेच स्टॉक

सही / -

भाविक त्रिवेदी दिनांक: ०५.११.२०२० कंपनी सचिव व सक्षम अधिकारी

द्रर.:०१७६२-२२५०४०, फॅक्स:०१७६२-२२२३९०, वेबसाईट:www.mukatpipes.com, ई-मेल:mukatpipes@gmail.com

२० सप्टेंबर, २०२० रोजी संपलेल्या तिमाही व अर्धवर्षाकरिता अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षाचा अहवाल

| अ. | | अलेखापरिक्षित | | | अलेखापरिक्षित | | लेखापरिक्षित |
|------|--|---------------|----------|----------|---------------|----------|--------------|
| क्र. | | 30.09.20 | ३०.०६.२० | ३०.०९.१९ | 30.09.20 | ३०.०९.१९ | 39.03.20 |
| 9 | कार्यचलनातून एकूण उत्पन्न (निव्वळ) | 980.48 | 92.42 | 90८.३९ | २१०.०६ | 383.96 | 880.09 |
| २ | कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (कर, अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण | | | | | | |
| | बाबनंतर #) | 90.८२ | (२२.९७) | 98.98 | (4.94) | २०.६७ | (8.८२) |
| 3 | करपुर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण | | | | | | |
| | बाबनंतर #) | 90.८२ | (२२.९७) | 9६.9९ | (4.94) | २०.६७ | (8.८२) |
| 8 | करानंतर कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण | | | | | | |
| | बाबनंतर #) | 90.८२ | (२२.९७) | 98.98 | (4.94) | २०.६७ | (8.८२) |
| 4 | कालावधीकरिता एकूण सर्वकष उत्पन्न (कालावधीकरिता सर्वकष नफा/(तोटा)(करानंतर) आणि | | | | | | |
| | इतर सर्वंकष उत्पन्न (करानंतर)) | 90.८२ | (२२.९७) | 9६.9९ | (4.94) | २०.६७ | (8.८२) |
| ξ | भरणा केलेले समभाग भांडवल (दर्शनी मूल्य रू.५/- प्रत्येकी) | 489.40 | 489.40 | 489.40 | 489.40 | 489.40 | 489.40 |
| 0 | राखीव (पुनर्मुल्यांकित राखीव वगळून) | - | - | - | - | - | (१२६४.२८) |
| 6 | उत्पन्न प्रतिभाग (दर्शनी मूल्य रू.५/ – प्रत्येकी) (खंडीत व अखंडीत कार्यचलनासाठी) | | | | | | |
| | मूळ | 0.94 | (0.98) | 0.98 | (0.08) | 0.90 | (80.0) |
| | मूळ सोमिकृत | 0.94 | (0.98) | 0.98 | (80.0) | 0.90 | (80.0) |

सेबी (लिस्टिंग ॲण्ड अदर डिस्क्लोजर रिक्रायरमेंट्स) रेप्युलेशन २०१५ च्या नियम ३३ अन्वये स्टॉक एक्सचेंजसह सादर करण्यात आलेली त्रैमासिक वित्तीय निष्कर्षाचे सविस्तर नमुन्यातील उतारा आहे. त्रैमासिक वित्तीय निष्कर्षाचे संपूर्ण नमुना कंपनीच्या www.mukatpipes.com वेबसाईटवर आणि बीएसई स्टॉक एक्सचेंजच्या www.bseindia.com वेबसाईटवर उपलब्ध आहे.

संचालक मंडळाच्या सभेत मान्य करून नोंद पटावर घेण्यात आले.

कार्यचलन प्रभावीत होऊन २४ मार्च, २०२० ते २० मे, २०२० दरम्यान लॉकडाऊनमुळे उत्पादनांची हानी झाली. #– अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाब लागू असेल तेथे इंड-एएस रूल्स/एएस रूल्स नुसार नफा व तोटा अहवालात तजवीज करण्यात आले.

दिनांकः ०५.११.२०२०

समभाग भांडवल (दर्शनी मुल्य रु.२/- प्रति) इतर समभाग टिप

३०.०९.२०२० रोजी संपलेल्या तिमाही व अर्धवर्षाकरिताचे वरील अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षाचे लेखासमितीद्वारे पुनर्विलोकन करण्यात आले आणि ०५.११.२०२० रोजी झालेल्या

कोविड-१९ महामारीमुळे जागतीक आरोग्य संघटना (डब्ल्युएचओ), भारत शासन यांच्याद्वारे दिनांक २४ मार्च, २०२० पासून लॉकडाऊन घोषित करण्यात आला. यामुळे कंपनीचे

मुकट पाईप्स लिमिटेडकरि

सही/ (रुपिंदर सिंग अहलुवालिया अध्यक्ष डीआयएन-०१२३९४८३

इन्टेल्लिव्हेट कॅपिटल ॲडव्हायजर्स लिमिटेड

सीआयएन:एल६७१९०एमएच२०११पीएलसी२१४३१८

नोंदणीकृत कार्यालय : १९०४, ए विंग, नमन मिडटाऊन, १९वा मजला, सेनापती बापट मार्ग, प्रभादेवी मुंबई-४०००१३. कार्यालय:(०२२)२४३९९९८०, फॅक्स:(०२२)२४०३१६९१ ई - मे ल: secretarial@intellivatecapital.com, वे बसाई ट: www.intellivatecapitaladvisors.ir

सूचना

सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) रेग्युलेशन्स २०१५ च्या नियम २९ व ४७ नुसार ये सूचना देण्यात येत आहे की, ३० सप्टेंबर, २०२० रोजी संपर्कल्या तिमाही व अर्धवर्षाकरिता कंपनीचे अर्केखापरिक्षित वित्तीय निष्कर्ष विचारात घेणे व मान्यता देणे याकरिता कंपनीच्या नोंदणीकृत कार्यारुयात हवार, १२ नोव्हेंबर, २०२० रोजी कंपनीच्या संचालक मंडळाची सभा होणार आहे.

सदर सूचना कंपनीचे शेअर्स जेथे सूचिबध्द आहेत त्या बीएसई लिमिटेडच्या www.bseindia.com वेबसाईटव भाणि कंपनीच्या www.intellivatecapitaladvisors.in वेबसाईटवर उपलब्ध आहे. इन्टेल्लिव्हेट कॅपिटल ॲडव्हायजर्स लिमिटेडकरित

लिना मोदी व्यवस्थापकीय संचालिक

AYOKI MERCHANTILE LIMITED

CIN: L17120MH1985PLC034972

Registered Office: Laxmi Commercial Centre, Room No.405,
4th Floor, Senapati Bapat Marg, Dadar (W), Mumbai - 400 028

Email: ayokimerchantile@gmail.com Website: www.ayokimerchantile.com NOTICE

Pursuant to Regulation 47 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, notice is hereby given that a Meeting of the Board of Directors of Ayoki Merchantile Limited, CIN: L17120MH1985PLC034972, will be held on Friday, the 13th day of November, 2020 at 12.30 P.M. at 103-A, S. N. Banerjee Road, Kolkata – 700014 interalia

1.To consider the unaudited financial result of the Company for the quarter ending September 30, 2020

2. Any other matters with the permission of the Chairman

By Oder of the Board For Ayoki Merchantile Limited

Place: Mumbai

Date: 5th November 2020 Memb No : A3152

NIVI TRADING LIMITED

Regd.Office:c/o United Phosphorus Ltd., Readymoney Terrace, 4th floor 167.Dr.A.B.Road.Worli Naka, Mumbai-400018 Tel. No. 61233500 Fax No. 26487523.Email ld: nivi.inve CIN: L99999MH1985PLC036391 ted Financial Results for the quarter/six months nded 30/09/2020

Quarter ended 30/09/2020 Unaudited Quarter ended 30/09/2019 Unaudited Year ended 31/03/2020 Audited ended 0/06/2020 Total income from 1.62 (0.11)3.38 2.65 6.70 operations Net Profit/(loss) for th period before tax and (0.44)1.30 (1.74)(0.34)(5.38)exceptional items (1.20)Net Profit/(loss) for the 0.92 0.16 1.08 (5.55)period after tax (0.34)(1.50). Total Comprehensive Income for the period {Comprising profit for period (after tax) and Other Comprehensive income (after tax)} (4.62) 124.56 (12.62) 124.56 124.56 124.56 Equity Share Capital 124.56 124.56 Other Equity
Earnings Per Share
(of Rs 10/- each)

The above is an extract of the detailed format of Unaudited Financial Results filed with the Stock Exch Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly and Half yearly Financial Results are available on the website of the Company at www.nivionline.com and may also be accessed on the website of the Stock Exchange, i.e. BSE Limited (BSE) at www.bseindia.com where the equity shares of the Company are listed. te: The above unaudited financial results were reviewed by the Audit Committee and thereafter approved at the meeting of the Board of Directors held on 5th November, 2020.

(0.03)

0.09

FOR NIVI TRADING LIMITED Sd/-Sandra R. Shroff

0.01

0.07

(not annualised)

स्कॅन्डेन्ट डमॅजिंग लिमिटेड

नोंदणीकृत कार्यालय: प्लॉट क्र.ए३५७, रोड क्र.२६, वागळे इंडस्ट्रीयल इस्टेट, एमआयडीसी, जाणे (प.)–४००६०४, महाराष्ट्र. **दूर.**:०२२–२५८३३२०५, **सीआयएन**:एल९३०००एमएच१९९४पीएलसी०८०८४२

बोर्ड मिटिंगची सूचना

सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) रेय्युलेशन्स, २०१५ (लिस्टींग रेय्युलेशन्स २०१५) च्या नियम ४७ नुसार येथे सूचना देण्यात येत आहे की, ३० सप्टेंबर, २०२० रोजी संपलेल्या द्वितीय तिमाही अर्धवर्षाकरिता कंपनीचे अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्ष विचारात घेणे व मान्यता देणे तसेच मंडळाच्या अनुमतीने इतर विषया याकरिता कंपनीच्या नोंदणीकृत कार्यालयात **गुरुवार, १२ नोव्हेंबर, २०२०** रोजी द.२.००वा. कंपनीच्य

सदर सूचना कंपनीच्या http://www.scandent.in वेबसाईटवर आणि स्टॉक एक्सचेंजच्या http:/ www.bseindia.com या वेबसाईटवर उपलब्ध आहे.

रकॅन्डेन्ट इमॅजिंग लिमिटेडकरित सही/ शितल मुसवे

कंपनी सचिव व सक्षम अधिकार्र

वनलाईफ कॅपिटल ॲडव्हायझर्स लिमिटेड

नोंदणीकृत कार्यालय: प्लॉट क्र.ए३५७, रोड क्र.२६, वागळे इंडस्ट्रीयल इस्टेट, एमआयडीसी, ठाणे (प.) –४००६०४, महाराष्ट्रः दूरः ०२२ –२५८३३२०६, **फॅक्स**ः ०२२ –४५८३३२०६, **फॅक्स**ः ०२२ –४५८४२२२८, **सीआयएन**ः एल७४५४०एमएच२००७पीएलसी १७३६६०, ई-मेल:cs@onelifecapital.in, वेबसाईट:www.onelifecapital.in

बोर्ड मिटिंगची सूचना

सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) रेग्युलेशन्स, २०१५ (लिस्टींग रेग्युलेशन्र २०१५) च्या नियम ४७ नुसार येथे सूचना देण्यात येत आहे की, ३० सप्टेंबर, २०२० रोजी संपलेल्या द्वितीय तिमाही व अर्धवर्षाकरिता कंपनीचे अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्ष विचारात घेणे व मान्यता देणे तसेच मंडळाच्या अनुमतीने इतर विषया याकरिता कंपनीच्या नोंदणीकृत कार्यालयात गुरुवार, १३

नोव्हेंबर, २०२० रोजी द्.४.००वा. कंपनीच्या संचालक मंडळाची सभा होणार आहे. सदर सूचना कंपनीच्या nttp://www.onelifecapital.in वेबसाईटवर आणि स्टॉक एक्सचेंजच्या http://www.bseindia.com व http://www.nseindia.com या वेबसाईटवर उपलब्ध

वनलाईफ कॅपिटल ॲडव्हायझर्स लिमिटेडकरिता

कंपनी सचिव व सक्षम अधिकारी

(रु.लाखात)

सही/ आदिती महामुणकर ठिकाण: ठाणे

नेटलिंक सोल्युशन्स (इंडिया) लिमिटेड

नोंदणीकृत कार्यालय: ५०७, लक्ष्मीप्लाझा, लक्ष्मी इंडस्ट्रियल इस्टेट, न्यू लिंक रोड, अंधेरी (प), मुंबई–४०००५३, महाराष्ट्र, ई-मेल: netlink@easy2source.com; वेबसाईट: www.nsil.co.in \overline{q} रः.:0२२–२६३३५५८३; सीआयएन: एल४५२००एमएच१९८४पीएलसी०३४७८९

३०.०९.२०२० रोजी संपलेल्या द्वितीय तिमाही व अर्धवर्षाकरिता अलेखापरिक्षीत वित्तीय निष्कर्षाचा अहवाल

| -1 | ordan and a management | | | | | | |
|----|---|-------------------|---|------------|--|--|--|
|) | तपशील | संपलेली तिमाही | चालु कालावधी करिता वर्ष ते तारीख आकडे | | | | |
| ı | | ३०.०९.२०२० | ३०.०९.२०२० | ३०.०९.२०१९ | | | |
| 1 | कार्यचलनातून एकूण उत्पन्न (निव्वळ) कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) | 9.02 | २.७५ | 9६.२० | | | |
| l | (कर, अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबपूर्व#) करपूर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) | ४८.२९ | 928.88 | (२६.०५) | | | |
| l | (अपवादात्मक आणि/िकंवा विशेष साधारण बाबनंतर#) करानंतर कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) | ४८.२९ | 928.88 | (२६.०५) | | | |
| l | (अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबनंतर#) कालावधीकरिता एकूण सर्वकष उत्पन्न (कालावधीकरिता सर्वकष | 80.34 | 939.08 | (३३.९९) | | | |
| 1 | नफा/(तोटा)(करानेंतर) आणि इतर सर्वंकष उत्पन्न(करानंतर)) | 0.00 | 0 | 0 | | | |
| l | समभाग भांडवल राखीव (पुनर्मुल्यांकित राखीव वगळून) (३१.३.२० रोजी संपलेल्या | રધર.૬૨ | २५२.९२ | રધર.૬૨ | | | |
| l | मागील वर्षाच्या लेखापरिक्षित ताळेबंदपत्रकात दिल्यानुसार) उत्पन्न प्रतिभाग (रू.१०/- प्रत्येकी) | ७२४.१८ | ७२४.१८ | ७२४.१८ | | | |
| 1 | (खंडीत व अखंडीत कार्यचलनाकरिता) | | | | | | |
| 1 | ٩. मूळ | 9.60 | 4.96 | -9.38 | | | |
| 1 | २. सौमिकृत | 9.८७ | 4.9८ | -9.38 | | | |

सेबी (लिस्टिंग ऑब्लिंगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) रेग्युलेशन २०१५ च्या नियम ३३ अन्वये स्टॉक एक्सचेंजसह सादर करण्यात आलेली त्रैमासिक/वार्षिक वित्तीय निष्कर्षाचे सविस्तर नमुन्यातील उतारा आहे. त्रैमासिक/वार्षिक वित्तीय निष्काषीचे संपूर्ण नमुना कंपनीच्या www.nsil.co.in/finacials.php. वेबसाईटवर आणि स्टॉक एक्सबेंजच्या वेबसाईटवर उपलब्ध आहे. # अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाब हे इंड-एएस रूल्स/एएस रूल्स नुसार नफा व तोटा अहवालात

जे लागू असेल ते तजवीज केले जाईल. नेटलिंक सोल्युशन्स (इंडिया) लिमिटेडकरि

रुपा मोदी कार्यकारी संचालिका व सीएफअ डीआयएन:००३७८३८३

CIN:L24100MH1990PLC057190



Managing Director DIN - 00189012

(0.45)

(0.12)

INDO EURO INDCHEM LIMITED

Registered Off: B-9 to B-16, M.I.D.C. Osmanabad – 413 501 (Maharashtra) Corp Off: 78/c The Dawn Bldg., $1^{\rm st}$ Floor, $7^{\rm h}$ Golibar Road, Santacruz (East), Mumbai – 400 055 Tel.: 26135626/27 Fax: 26191817 Email: rinkupoly@rediffmail.com

Extract of Unaudited Statement of Standalone Financial Results for the Quarter ended 30th September, 2020.

दिनांकः ०५.११.२०२०

Regulation 47(1) (b) of the SEBI (LODR) Regulations, 2015] (In Lakhs) Quarter Ended Six Month Ended Year Ended 30.09.2020 30.06.2020 30.09.2019 30.09.2020 30.09.2019

PARTICULARS 31.03.2020 (UnAudited) (UnAudited) (UnAudited) (UnAudited) (UnAudited) (Audited) 210.35 164.70 633.58 Total income from operation (net) 140.04 70.31 136.08 Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional 10.00 21.47 4.41 and/or Extraordinary items) Net Profit / (Loss) for the period before tax Exceptional 16.13 5.34 10.00 21.47 16.36 4.41 and /or Extraordinary items) Net Profit / (Loss) for the period after tax (after 11.88 3.69 8.01 15.57 12.72 3.15 Exceptional and/or Extraordinary items) Total Comprehensive Income for the period [Comprising 11.88 3.69 8.01 15.57 12.72 4.05 Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)] Equity Share Capital 903.47 903.47 903.47 903.47 903.47 903.47 Reserves as shown in the Audited Balance Sheet of the previous vear Earnings Per Share (of Rs. 10/- each) (for 0.13 0.04 0.09 0.14 0.04 0.17 continuing and discontinued operations) -I Basic: 2. Diluted

1)The above is an extract of the detailed format of Quarterly Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of SEBI (Listing Obligations and Disclosure Reguirements) Regulations, 2015. The full format of Quarterly Financial Results are available on the Stock Exchange website www.bseindia.com and on the Company's website: www.indoeuroindchem.com PLACE: MUMBAI For Indo Euro Indchem Limited **Director- AKSHIT B LAKHANI DATE: 5th Nov. 2020** DIN: -00334241



तपशिल



GROWTH THROUGH GLOBALIZATION, DIVERSIFICATION & INNOVATION CONSOLIDATED











EBIDTA ३० सप्टेंबर, २०२० रोजी संपलेल्या तिमाही व अर्धवर्षाकरिता अलेखापरीक्षित (एकमेव व एकत्रित) वित्तीय निष

संपलेले वर्ष

30. 50. 98 89. 90. 08. 90. 08. 89. 90. 90. 90. 90. 90. 08. 90. 08. 90. 98 89. 90. 08 99. 90. 08. 90. 08. 90. 08. 90. 08. 90. 08. 90. 08. 90. 08. 90. 08. 90. 08. 90. 08. 90. 08. 90. 08.

| <i>)</i> 19 (119 14 99) 41 (| मा अरुपाल |
|------------------------------|--|
| | (रु. लाख, ईपीएस व्यतिरि त्त |
| एक | त्रित |

संपलेले अर्धवा

अलेखापरिश्लीत अलेखापरिक्षीत अलेखापरिक्षीत | अलेखापरिक्षीत | अलेखापरिक्षीत | लेखापरिक्षीत | अलेखापरिक्षीत | अलेखापरिक्षीत | अलेखापरिक्षीत | अलेखापरिक्षीत | अलेखापरिक्षीत | अलेखापरिक्षीत | कार्यचलनातून एकूण उत्पन्न २१९३५.९७ ७१५९.९८ 4423.6 ₹0033.86 ११0४५.३0 ડેરે. ફેપ્રેલ્ઇ 8008.0 १२४४४८.01 कालावधीकरिता निव्वळ नफा / (तोटा) (कर, अपवादात्मक आणि/किंवा विशेष १८२१.०० १२७५.६० साधारण बाबपूर्व) ५३६.08 838.85 १४५३.(९३१.१६ ६0१.३ 685.4 १८७६.९ १५५१.१७ 3086.86 करपूर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबनंतर) (986.6) 438.08 88.88 १४५३.(39.88 १८२१.00 १२७५.६० €08.36 682.40 १८७६.९ १५५१,१७ 3086.86 करानंतर कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबनंतर) १०५२.२२ १२७९.१३ 8808.8¢ ११५१.७१ २२८६.२० E40.68 808.88 303.80 **६५८.८0** ९४६.२१ ४५६.२६ ५६६.३५ कालावधीकरिता एकूण सर्वकष उत्पन्न (कालावधीकरिता एकत्रित नफा/(तोटा)(करानंत आणि इतर सर्वंकष उत्पन्न (करानंतर)) 8080.64 ६६२.८१ १२५६.१८ 937.68 ११९५.३६ २१७५.८ ३९५.६७ 304.89 88£.06 468.68 १३७८.९

80.99858 84786.70 उत्पन्न प्रतिभाग (दर्शनी मूल्य रू.२/- प्रत्येकी) (वार्षिकीकरण नाही) 2.88 8.40 2.28 3.98 2.43 ४.८६ 3.42 2.84 8.36 6.36 २. सौमिकृत 2.28 2.88 3.98 2,43 3.42 8.36 6.36 १) वरील वित्तीय निष्कर्षाचे लेखासमितीद्वारे पुनर्विलोकन व शिफारस करण्यात आले आणि ५ नोव्हेंबर, २०२० रोजी झालेल्या संचालक मंडळाच्या सभेत मान्य करण्यात आले. उपरोक्त निष्कर्षाचे कंपनीच्य

५२२.६५

433.90

५३३.९0

433.90

422.54

433.91

422.64

433.90

वैधानिक लेखापरिक्षकांनी मर्यादित पनर्विलोकन केले आहे.

२) सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) रेग्युलेशन २०१५ च्या नियम ३३ अन्वये स्टॉक एक्सचेंजसह सादर करण्यात आलेली ३० सप्टेंबर, २०२० रोजी संपलेल्या तिमाही व अर्धवर्षाकरिता वित्तीय निष्कर्षाचे सविस्तर नमुन्यातील उतारा आहे. त्रैमासिक एकमेव व एकत्रित वित्तीय निष्कर्षाचे संपूर्ण नमुना स्टॉक एक्सचेंजच्या www.bseindia.com वेबसाईटवर आणि कंपनीच्या www.acrvsilcorporateinfo.com वेबसाईटवर उपलब्ध आहे.

३) वरील अहवाल हे कंपनी कायदा २०१३ चे कलम १३३ आणि इतर लागू मर्यादेत मान्यताप्राप्त लेखा योजनेनुसार विहित कंपनी (भारतीय लेखाप्रमाण) अधिनियम, २०१५ (इंडएएस) नुसार तयार केले

A Acrysil Limited

संचालक मंडळाच्या आदेशान्वये ॲक्रिसील लिमिटेडकरिता चिराग ए. पारेख अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालव

ठिकाण: भावनगर (गुजरात) दिनांक: ०५.११.२०२०

433.90

433.90

422.80

५३३.९0

नॉदणीकृत कार्यातयः बी-३०७, सिटी पॉइंट, जे.बी. नगर, अंधेरी-कुली रोड. अंधेरी (पूर्व), मुंबई-४०००५९. **ब्रूर.**:०२२-४०१५७८१७/१८/ १९, **फॅक्स.**:०२२-२८२५८०५२, **ई.मेल**:cs.al@acrysil.com, **बेबसाइंट.**www.acrysil.com, www.acrysilcorporateinfo.com, **सीआयएन**: एल२६९१४एमएच१९८७पीएलसी०४२२८३

३४ वी वार्षिक सर्वसाधारण सभा, दूरस्य ई-मतदान माहिती आणि बुक क्लोजर तारखा यांची सूचना

सामायिक ठिकाणी एकत्र येण्याची आवश्यकता नाही. उपायन एक वरणा अवस्थित । तात्र । वित्तीव वर्ष २०१२ २० तात्रीव कंपनीव वार्षिक अहबल आणि वार्षिक सर्वसाधारण सभेची सुचना यांची इलेक्ट्रांनिक प्रत, ज्या सभासदांचे इ मेल पत्ते कंपनी किंवा संबंधित डिपाझिटरी पार्टीस्पिटस (डीपी) यांच्याकडे नोंदणीकृत आहेत अशा सभासदांचा पाठविण्यात येणार आहे. ही कारायुचे कंपनीचे संवेतस्थळ www.apoliofinvest.com येथे त्याचप्रमाणे बीएसई लिमिटेड यांचे संकतस्थळ www.bseindia.com येथेही उपलब्ध करते ने देखान वेणार आहेत.

दूरस्य ई-मतदान प्रक्रियेसंदर्भात आपल्या कोणत्याही शंका अथवा प्रश्न असल्यास आपण www.evotingindia.com येथे हेल्प सेक्शन अंतर्गत फ्रिकेंटली आस्वड केश्चन्स आणि ई-मतदान मॅन्युअल यांचा संदर्भ घेऊ शकता. किंवा आपण helpdesk.evotingcdslindia.com येथे

अपोलो फिनव्हेस्ट (इंडिया) लिमिटे

विधी स्पेशालिटी फूड इनब्रेडिएन्ट्स लिमिटेड (सीआयएन:एल२४११०एमएच१९९४पीएलसी०७६१५६) नोंदणीकृत कार्यालय: ई/२७, कॉमर्स सेंटर, ७८, ताडदेव रोड, मुंबई-४०००३४.

सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) रेग्युलेशन्स २०१५

PUBLIC NOTICE Notice is hereby given that Late Shri Suresh Parasnath Singh (Expired on 06/06/2018) and Shrimati Saroj Suresh Singh Co-Owner of Flat No 504, B Wing, Vasundhara 1, Poonam Sagai Complex, Miraroad East, Thane 401107 On behalf of my client Mr. Vivek Suresh Singh son of deceased, the undersigned advocate hereby invites claims Or objections from other eirs/claimants Or objector/s for the transfer the shares and interest of the deceased member in the said flat within the period of 14 days from the publication of this notice, with copies of proofs to support the claim/objection. If no clain objections are received within the period prescribed above, my client shall be at the liberty to deal with the shares and interest of the

Thane 401107 विसागर पॉलिटेक्स लिमिटेड

अंधेरी अग्निशमन केंद्रा समोर, एस.व्ही.रोड, अंधेरी (प)

मुंबई-४०००५८. दूर.:०२२-६७४२४८९५

deceased member in the manner they deem fit

001/D16. Shanti Vihar CHSL, Station Road

Near Fish Market, Miraroad East

Adv. Edgar Braganza

वेबसाईट:www.visagarpolytex.in ई-मेल:contact@visagar.co सीआयएन: L65990MH1983PLC030215 **सूचना** सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रेक्वायरमेंट्स) रेग्युलेशन्स २०१५ च्या नियम ४७ सहवाचिता नियम २९ नुसार येथे सूचना देण्यात येत आहे की, ३० सप्टेंबर, ०२० रोजी संपलेल्या द्वितीय तिमाही व अर्धवर्षाकरित लिखानारात विराव निष्कृत विवासी वर्ण व नान्यता द सेच इतर व्यवसाय याकरिता कंपनीच्या नोंदणीकृ गर्यालयात १२ नोव्हेंबर, २०२० रोजी कंपनीच्या संचाल मंडळाची सभा होणार आहे. सदर सूचना कंपनीची प्रतिभूतं जेथे सूचिबध्द आहे त्या नॅशनल स्टॉक एक्सचेंज (एनएसई जब सूचिबध्द आह त्या नशान स्टाक एक्सचम (एनएस) च्या www.nseindia.com आणि मुंबई स्टॉक एक्सचमें जच्या (बीएसई) www.bseindia.com वेबसाईटवर आणि कंपनीच्या www.visagarpolytex.in

वेबसाईटवर उपलब्ध आहे. विसागर पॉलिटेक्स लिमिटेडकरिन सही/- तिलोकचंद कोठारी व्यवस्थापकीय संचालव दिनांकः ०५.११.२०२० डीआयएन:००४१३६२७

जाहीर न<u>ोटीस</u>

यादवारे नोटीस देण्यात येते कि. आमचे अशिव श्रीमती. रेश्मा रमेश राऊळ) यांचे पती श्री. रमेश विष्णु राऊळ यांनी ते हयात असताना फलॅट न ३०१, तिसरा मजला, एक्ण क्षेत्रफळ ५१० चू **क. बांधीव. ओम निलधारों कॉ. ऑप. हौ सो** ली मध्ये विकत घेतला होता, सदर सोसायटी गांधी नगर, पी एड टी कॉलनी, डोंबिवली पूर्व, जिल्हा ठाणे येथे वसलेली आहे आणि सदर फ्लॅट चा करारनामा १६/०४/२००९ रोजी सह दुय्यम् निबंधक कार्यालय कल्याण -३ येथे दस्त ब्र ०१९०७ प्रमाणे नोंदविला आहे. स्व. रमेश विष्णू राऊळ यांचे २४/०७/२०१८ रोजी निधन झाले आहे व त्यांच्या पाठीमागे त्यांची पर्त्न श्रीमती. रेश्मा रमेश राऊळ हे वारस आहेत सदर फ्लॅट नं. ३०१ आमचे अशिल श्रीमर्त रेश्मा रमेश राऊळ विकत आहेत, तरी सर्व ट्यक्ती. अन्य कोणी वारसदार (असल्यास कोणत्याही सरकारी अथवा निम सरकारी संस्था इ. यांचा गहाण, दान, विक्री, पोटगी, भाडेपटट . अथवा ट्रस्ट वा इतर कोणाचाही कोणत्याही स्वरूपाचा हक्क, अधिकार अथवा हितसंबंध असल्यास तसेच वरील व्यवहारास हरकत असल्यास त्यांनी योग्य त्या कागदपत्रासह सदः व्यवहारास आपली हरकत ही नोटीस प्रसिद्ध

अन्यथा सदर फ्लॅटच्या व्यवहाराबाबत कोणाचीही कोणतीही हरकत नाही असे समजून आमचे अशील सदर फ्लॅट बाबतचा विक्री ज्यवहार करतील याची नोंद घ्यावी.

झाल्यापासून १४ दिवसाच्या आत खालीत

शीला शिंगणे-कापरेकर- वकील आणि नोटरी (भारत सरकार फ्लॅट नं ९, श्रम साफल्य बिल्डिं विष्ण नगर, डोंबिवली (प

कॉर्पोरेट ओळख क्रमांकः एल६३०९०एमएच१९९५पीएलसी०९१०६३

एक्सचेंजच्या http://www.nseindia.com वर उपलब्ध आहे. टोटल ट्रान्सपोर्ट सिस्टीम्स लिमिटेडकरिता

मुकट पाईप्स लिमिटेड नोंदणीकृत कार्यालयः फलॅट क्र.३९, पराग अपार्टमेंट्स, ७वा मजला, जे.पी.रोड, वर्सोवा, अंधेरी (पश्चिम), मुंबई-४०००६१. CIN:L27200MH1987PLC044407

| | | | | | | (v.ciiditi) |
|---|---------------------------------|----------|----------|-----------------------------------|----------|------------------------------------|
| तपशील | संपलेली तिमाही अलेखापरिक्षित | | | संपलेले अर्धवर्ष अलेखापरिक्षित | | संपलेले मागील वर्ष लेखापरिक्षित |
| | ३०.०९.२० | ३०.०६.२० | ३०.०९.१९ | ३०.०९.२० | ३०.०९.१९ | 39.03.70 |
| कार्यचलनातून एकूण उत्पन्न (निव्वळ) | 980.48 | 92.42 | 90८.३९ | २१०.०६ | 383.96 | 880.09 |
| कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (कर, अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण | | | | | | |
| बाबनंतर #) | 90.८२ | (२२.९७) | 98.98 | (4.94) | २०.६७ | (8.८२) |
| करपुर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण | | | | | | |
| बाबनंतर #) | 90.८२ | (२२.९७) | 98.98 | (4.94) | २०.६७ | (8.८२) |
| करानंतर कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण | | | | | | |
| बाबनंतर #) | 90.८२ | (२२.९७) | 98.98 | (4.94) | २०.६७ | (8.८२) |
| कालावधीकरिता एकूण सर्वकष उत्पन्न (कालावधीकरिता सर्वकष नफा/(तोटा)(करानंतर) आणि | | | | | | |
| इतर सर्वकष उत्पन्न (करानंतर)) | 90.८२ | (२२.९७) | 9६.9९ | (4.94) | २०.६७ | (8.८२) |
| भरणा केलेले समभाग भांडवल (दर्शनी मूल्य रू.५/- प्रत्येकी) | 489.40 | 489.40 | 489.40 | 489.40 | 489.40 | 489.40 |
| राखीव (पुनर्मुल्यांकित राखीव वगळून) | - | - | - | - | - | (१२६४.२८) |
| उत्पन्न प्रतिभाग (दर्शनी मूल्य रू.५/- प्रत्येकी) (खंडीत व अखंडीत कार्यचलनासाठी) | | | | | | |
| मूळ | 0.94 | (0.9९) | 0.98 | (0.08) | 0.90 | (80.0) |